

माहे जुलै, २००६ च्या पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागणी
बिरवाडी उपसा सिंचन योजना, ता. शहापूर, जि.ठाणे या योजनेस रु.
५.०० कोटी निधी उपलब्ध करून देण्याबाबत

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र. जसंवि २००६/युओआर ८२/प्र.क्र ७८/का.५
मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२
दिनांक : १८ सप्टेंबर, २००६

वाचा :- १) शासन निर्णय, जलसंपदा विभाग उसिंयो-२००५/(४३६/२००५) खारभूमी, दि.२४.११.२००५
२) शासन निर्णय ,आदिवासी विकास विभाग क्र बीयुडी २००६/प्र.क्र ४१/का.७, दि.१ सप्टेंबर २००६

शासन निर्णय :-प्रस्तावनेतील अ.क्र १ वरील शासन निर्णयान्वये बिरवाडी आदिवासी उपसा सिंचन योजना, ता. शहापूर, जि.ठाणे या योजनेसाठी रु. ८,२७,१०,३३९/- (अक्षरी रुपये आठ कोटी सत्तावीस लक्ष दहा हजार तीनशे एकोणचाळीस फक्त) इतक्या रकमेच्या प्रस्तावास शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. सदर योजना नवीन असून आदिवासी उपयोजना क्षेत्रातील आहे.

२. सदर योजनेच्या कामासाठी आवश्यक रक्कम रु. ५.०० कोटी (रु पाच कोटी) इतक्या रकमेची पुरवणी बाब क्र. २१० अन्वये माहे जुलै, २००६ च्या पावसाळी अधिवेशनात सादर केली होती व ती मंजूर झाली आहे.
३. आता महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन अधिनियम २००६ (सन २००६ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.२६) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग -चार, दिनांक २० जुलै, २००६ रोजी पुरवणी मागण्यांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीच्या वितरणासाठी पारित झाला आहे.


४. प्रस्तावनेतील अनु.क्र २ वरील शासन निर्णयान्वये या योजनेकरिता रु. ५.०० कोटी (रु. पाच कोटी फक्त) एवढ्या रकमेतून टक्केवारी वगळून रु. ४०२.४१ /- लाख (अक्षरी रु.चार कोटी दोन लाख एकेचाळीस हजार फक्त) एवढी तरतूद अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे यांच्या अधिनस्त ठेवली आहे. सदर तरतूद खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे.

५. संबंधित अधीक्षक अभियंता, यांनी याच योजनेवर चालू वित्तीय वर्षात याच योजनेसाठी सदर मंजूर तरतूद प्रस्तावनेतील अ.क्र २ वरील शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधिन राहून व कॅश फ्लो प्रमाणे खर्च करावी. मंजूर तरतूदीपेक्षा जास्त खर्च होणार नाही याची दक्षता घ्यावी. या योजनेवर झालेला खर्चाचा अहवाल आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर व शासनास सादर करावा.

६. उपरोक्त तरतूदीचा खर्च मागणी क्र. टी -६, मुख्य लेखाशिर्ष ४७०२-लहान पाटबंधाऱ्यांवरील भांडवली खर्च- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- जनजाती क्षेत्र उपयोजना -०१- भूपृष्ठजल - राज्य योजनांतर्गत योजना (००)(०१) लहान पाटबंधा-यांची कामे (४७०२ ०४३१).या लेखाशिर्षाखाली दर्शवावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २००६०९१८१११२५२००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(कृ. मा. पवार)
सह सचिव

प्रति,

अधिक्षक अभियंता, पाटबंधारे प्रकल्प मंडळ, ताणे.

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ताणे

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन व विकास मंडळ, ताणे

जिल्हा कोषागार अधिकारी, ताणे/नाशिक

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई/ नागपूर.

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा परिक्षा) मुंबई/ नागपूर.

मुख्य अभियंता, (बासप्र) व सहसचिव, पाटबंधारे विभाग, मंत्रालय

आंतरवित्त सल्लागार व उपसचिव, पाटबंधारे विभाग, मंत्रालय

उपसचिव, लघुपाटबंधारे, पाटबंधारे विभाग, मंत्रालय.

वित्त विभाग, (व्यय १२/१४/ अर्थसंकल्प-३ व १७) मंत्रालय, मुंबई

अर्थशाखा (३ प्रती) लपा-१/२ (सिंचनव्यय) कामे, पाटबंधारे विभाग, मंत्रालय, मुंबई

कक्ष अधिकारी (का.६/७) मंत्रालय, मुंबई

माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई

श्री. मेश्राम, संगणक समन्वयक, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय.